

कार्यकारी अभियंता, खोरे समरुपन विभाग, पुणे या कार्यालयासाठी आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक : बीजीएम-१०.२५/ प्र.क्र.८८/अर्थ-१.

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : २४ जून, २०२५.

**वाचा :** १) शासन निर्णय क्रमांक: आढावा २०१९/प्र.क्र.६६/२०१९ आस्था.(पुनर्रचना), दि.०७.०९.२०१९.

२) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-१००९/प्र.क्र.२६/कोषा प्र-५, दि.२४.०६.२००९.

**प्रस्तावना :**

वाचा येथील क्र.१ च्या शासन निर्णयान्वये कृष्णा व भिमा खोऱ्यामध्ये उभारण्यात आलेल्या आधार सामग्री संकलन प्रणाली (RTDAS) व एककालिक नदीप्रवाह व धरण प्रचालन प्रणाली (RTSF & ROS) मॉडेलचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आधार सामग्री पृथःकरण मंडळ, नाशिक अंतर्गत असलेल्या खोरे समरुपन विभाग, पुणे या विभागीय कार्यालयाचे वार्षिक पूरनियंत्रण व प्रशासकीय बाबींचे नियंत्रण मुख्य अभियंता (जसं) जलसंपदा विभाग, पुणे यांच्याकडे वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता, खोरे समरुपन विभाग, पुणे या कार्यालयाच्या प्रशासकीय व तांत्रिक नियंत्रणात बदल होत असल्याने कार्यकारी अभियंता, खोरे समरुपन विभाग, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

**शासन निर्णय :**

कार्यकारी अभियंता, खोरे समरुपन विभाग, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र कोषागर नियम, १९६८ मधील नियम क्रमांक १५६ च्या तरतूदीनुसार तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ १९७/२०२५/कोषा प्रशा-५, दिनांक २२.०५.२०२५ अन्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक २०२५०६२४१४५८३६७९२७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

( नवनाथ पोकळे )  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) महालेखापाल १/२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.
- २) महालेखापाल १/(लेखापरिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर.
- ३) सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) मुख्य अभियंता, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे
- ६) उप सचिव (सेवा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) वित्त विभाग (व्यय-१२/ अर्थ-१०/अर्थोपाय/साउ/अर्थबळ/कोषा- प्रशा-५), मंत्रालय, मुंबई.
- ८) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
- ९) अर्थ-१/२, कार्यासन संग्रहार्थ.